



# पोलीस आयुक्तालय, औरंगाबाद शहर

डॉ.बा.आं.मार्ग, मिल कॉर्नर, औरंगाबाद शहर-४३१००१ (महाराष्ट्र)

दि.१३/०४/२०१८

प्रेसनोट

## “डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्त” औरंगाबाद पोलिस सज्ज.

दि.१३/०४/२०१८- दि.१४/०४/२०१८ रोजी सालाबादप्रमाणे या वर्षीही शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ जयंती उत्सव निमित्त दलित बांधव सांस्कृतीक कार्यक्रम, वाहन रॅली, व मिरवणुका निघणार आहेत. मुख्य मिरवणूक सायंकाळी १६.०० वा. क्रांतीचौक येथून पुढे नुतून कॉलनी, सिल्लेखाना, पैठणगेट, टिळकपथ, बारभाई ताजिया, गुलमंडी, मच्छलीखडक, सिटीचौक, जुनाबाजार, मुख्य पोष्ट ऑफिस, भडकलगेट येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ येवून विसर्जित करण्यात येते.

हा जयंती उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी शहर पोलिसांनी ०३ पोलीस उप आयुक्त, ०६ सहा.पोलीस आयुक्त, २० पोलीस निरीक्षक, ६४ स.पो.नि./पो.उप.नि. ९३६ पोलीस कर्मचारी ९४ महिला व पुरुष होमगार्ड व दोन SRPF कंपनी असा बंदोबस्त लावण्यात आला आहे. मा.पोलीस आयुक्त श्री.मिलिंद भारंबे यांनी आज रोजी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेवून बंदोबस्ताच्या तयारीचा आढावा घेतला व महत्वाच्या सूचना दिल्या.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त औरंगाबाद शहरामध्ये महत्वाच्या व संवेदनशील ठिकाणी पोलिसांचे फिक्स पॉईंट व गस्त पथके नेमण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे जयंती उत्सवामध्ये शहराच्या संवेदनशील भागामध्ये CCTV कॅमेरे व वॉच टॉवर लावण्यात येणार आहे. बंदोबस्ताकरिता ड्रोनचा देखील वापर करण्यात येणार आहे. बॉम्बशोधक व नाशक पथक हे औरंगाबाद मधील महत्वाचे ठिकाणी सातत्याने घातपात विरोधी तपासणी करणार आहे. अशी माहिती विशेष शाखेचे सहा.पोलीस आयुक्त एच.एस.भापकर यांनी दिली आहे.



# पोलीस आयुक्तालय, औरंगाबाद शहर

डॉ.बा.आं.मार्ग, मिल कॉर्नर, औरंगाबाद शहर-४३१००१ (महाराष्ट्र)

दि.१३/०४/२०१८

प्रेसनोट

## “जबरी चोरी मधील आरोपी गुन्हे शाखे कडून अटकेत”

दि.१३/०४/२०१८- दि.११/०४/२०१८ रोजी गुन्हे शाखा, औरंगाबाद शहर येथे गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि, पोलीस ठाणे क्रांतीचौक येथे दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी हा हर्सूल परिसरात येणार आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळताच सहा.पोलीस आयुक्त श्री रामेश्वर थोरात व सहा.पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अनिल वाघ यांचे पथकाने मार्गदर्शन व सुचणे प्रमाणे स्टाफच्या मदतीने हर्सूल परिसरात सापळा लावून आरोपी नामे शेख वाहेद शेख मोहसीन उर्फ शेख असद, रा.सईदा कॉलनी, हर्सूल परिसर, औरंगाबाद यास हर्सूल टी जवळ पकडून त्याचेकडून पोलीस ठाणे क्रांतीचौक गु.र.न ११९/२०१८ कलम ३९२, ३४ भा.द.वि व पोलीस ठाणे क्रांतीचौक गु.र.न ७३७/२०१७ कलम ३९४, ३४ भा.द.वि या गुन्ह्यातील मुद्देमाल दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले असून नमूद आरोपी याने पोलीस ठाणे सातारा गु.र.न ११७/२०१८ कलम ४६१,३८० भा.द.वि व पोलीस ठाणे छावणी गु.र.न ५७/२०१८ कलम ३७९, भा.द.वि प्रमाणे गुन्हे केल्याची कबुली दिली असून आरोपी हा गुन्हा दाखल झाल्या पासून मिळून येत नव्हता त्यास पोलीस ठाणे क्रांतीचौक येथे पुढील तपास कामी ताब्यात दिले आहे.

तसेच गुप्त बातमीच्या आधारे व तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस आयुक्तालय हद्दीत विविध पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यातील तपासा दरम्यान १) पोलीस ठाणे MIDC सिडको गु.र.न १२४/२०१७ कलम ४५७,३८० भादवि या गुन्ह्यातील आरोपी नामे करण मोहन उर्फ बिच्चू तामचीकर, वय २१ वर्ष, रा.आनंदगाडेनगर, नारेगांव, औरंगाबाद यांचेकडून गुन्ह्यातील मोबाईल हस्तगत करण्यात आला असून गुन्हा उघडकीस आला आहे. २)पोलीस ठाणे MIDC सिडको गु.र.न ८६/२०१७ कलम ३७९ कलम भा.द.वि या गुन्ह्यात आरोपी नामे आनंद अशोक भालेराव, वय २० वर्ष, रा.लक्ष्मीमाता मंदिरजवळ, गल्ली न.०८ मिसारवाडी, औरंगाबाद याचेकडून गुन्ह्यातील मोबाईल हस्तगत करण्यात आला असून गुन्हा उघडकीस आला आहे. ३) पोलीस ठाणे मुकुंदवाडी गु.र.न ५१/२०१८ कलम ३७९, भा.द.वि या गुन्ह्यात इसम नामे इम्रान खान रऊफ खान पठाण, रा.हर्सूल औरंगाबाद याचे कडून गुन्ह्यातील मोबाईल हस्तगत करण्यात आला असून गुन्हा उघडकीस आला आहे. ४) पोलीस ठाणे सिडको गु.र.न ६७४/२०१७ कलम ४६१,३८० भा.द.वि या गुन्ह्यात इसम नामे गणेश निवृत्ती बुटे, रा. पढेगांव, औरंगाबाद व

सचिन सुरेश इंगळे, रा चौका, ता.जि.औरंगाबाद यांचेकडून गुन्ह्यातील २ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. असे वरील प्रमाणे गुन्हे उघडकीस आले असून त्यात एकूण ३४,९४९/- रुपये किमतीचे ७ मोबाईल हस्तगत करण्यात आले असून आरोपितांना मुद्देमालासह संबंधीत पोलीस स्टेशनला हजर केले आहे.

सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त श्री.मिलिंद भारंबे, मा.पोलीस उप आयुक्त (मुख्यालय )डॉ.दिपाली धाटे-घाडगे, सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) रामेश्वर थोरात यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, गजानन कल्याणकर, पो.उप.नि अनिल वाघ, हेमंत तोडकर, पोहेकाँ/नितीन मोरे, पोना/मनोर चौहान, भगवान शिलोटे, शेख हकीम, ज्ञानेश्वर पवार, हिरालाल राजपूत पोकाँ/संजय खोसरे, संतोष सूर्यवंशी यांनी केली

SD/-  
(रामेश्वर थोरात)  
सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे)  
औरंगाबाद शहर